

रायगड जिल्ह्यात वितरक व घाऊक विक्रेता नेमणे आहेत.

नामिकित टाटा कंपनीच्या कॉपर वॉटर, फुट, ज्यूस, म्लुकोज ड्रिंक इत्यादी उत्पादना साठी तालुका निहाय वितरक व घाऊक विक्रेता नेमणे आहेत.

—: संपर्क :-
विद्या एन्टरप्रायजेस

9004563266
8888570393

दैनिक अन्यायाचा प्रतिकार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज

मुख्य संपादक : सुनील कृष्णाजी पोतदार

रायगड नगरी



रायगडसह ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पुणे येथून प्रकाशित

रायगड नगरी

या वृत्तपत्रात व्यावसायिक, शैक्षणिक जाहिराती तसेच वारस दाखला, नावात बदल, मिळकत खरेदी-विक्री, सहकारी संस्था, तसेच बक्षिसपत्र बाबतच्या नोटीस प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क करा.

Call / Whatsapp : 9619737911 / 9619979706

Web : www.raigadnagari.com /
Email : raigad.nagari@gmail.com

● वर्ष १७ वे ● अंक १८० ● MAHMAR/2006/17212 ● रायगड ● शुक्रवार दि.३० सप्टेंबर २०२२ ● किंमत १ ₹ www.raigadnagari.com



ज्यांचा जन्म झाला नव्हता ते आज शिवसेनेवर दावा करतायेत : अनंत गीते

कार्यकर्ता मेळाव्याला शिवसैनिकांची उसळली अलोट गर्दी

दै.रायगड नगरी । पाली/बेणसे शिवसेनेच्या इतिहासात अनेकदा बंडखोरी झाली, अनेक जण वैयक्तिकरित्या सोडून गेले. शिवसेनेत २० जून २०२२ रोजी पहिली इतकी मोठी गद्दारी झाली. सत्तेसाठी काय पण ही भूमिका भाजपची आहे, ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे. भाजप वाल्यांनो तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही असा घणाघात अनंत गीते यांनी व्यक्त केला.

भाजपच्या ७ पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही

शिवसेना संपविण्यासाठी शिंदे गटातील बंडखोर आता प्रयत्न करतायेत. ज्यांचा जन्म झाला नव्हता ते आज शिवसेनेवर आपला दावा करत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली. जे शिवसेना सोडून गेलेत त्यांची पर्वा करू नका, आज गद्दारांना खोक्यातून काही मिळेल या आशेने शिंदे गटात काही जण जात असतील, शिवसेना आमच्या हृदयात आहे. विजय नेहमी सत्याचा होतो, आपला विजय निश्चित आहे असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. गद्दारांना माफी नाही, असे गीते कडाडले.

गीते पुढे म्हणाले शिवसेना आज ज्या संकटात आहे तिथे कणखर व जाबाज शिवसैनिकांची गरज आहे, पदे ही मानपान प्रतिष्ठा वाढविण्यासाठी नाहीत तर शिवसेनेची पदे पक्षाची संघटनात्मक ताकत वाढवणे व सर्वसामान्य गोरगरीब जनतेची

पदे देण्यासाठी ही पद आहेत. आपली नाराजी नेत्यांसमोर व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक शिवसैनिकाला आहे. खासदारकी गेली तरी नेतेपण देशात अखंडपणे अबाधित राहिले आहे. अखंड भारतात शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की त्यातील कुटुंबप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते व आपण सर्व कुटुंबातील सदस्य आहोत. शिवसेना हे कुटुंब आहे. शिवसैनिकांची वज्रमुठ मजबूत आहे. आणि ही वज्रमुठ आवळली आहे. शिवसैनिकांना गद्दारी मान्य नाही, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात आक्रोश दिसून येतोय. शिवसैनिकानो पेटून उठा असे आवाहन गीते यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा घ्यायला लावणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत असे अनंत गीते म्हणाले. कुटुंबात भांडण होतात, जर आई संकटात असेल तर आपण आईला वाचवतो, आज शिवसेना

संकटात आहे, आईला वाचवणे हे आपले कर्तव्य जबाबदारी आहे, असे गीते म्हणाले.

शिवसेनेत गद्दारी झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला मेळाव्याचा मान सुधागड तालुक्याला

मिळालाय. सुधागड तालुका प्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे या मेळाव्यात दिनेश चिले यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. असे गीते म्हणाले.

आता कोकणातील पाच गद्दारांना कायमचे मातीत गाडणार असल्याचे गीते म्हणाले. आज मुंबई महानगरपालिका व विधानसभा निवडणुका झाल्या तर बंडखोरासोबत भाजप ही धुळीस मिळेल असे गीते म्हणाले. पालित शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा भक्त निवास १ मध्ये अलोट गर्दीत पार पडला. या मेळाव्यास सुधागड तालुक्यातील गाव खेड्या पाड्यातील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनंत गीते मार्गदर्शन करताना बोलत होते.

शिवसेना बुलडोजर आहे, जे जे पायाखाली येतील ते चिरडून जातील, यावर्षी च्या दसरा मेळाव्याला इतकी गर्दी होईल की चार चार शिवाजी पार्क कमी पडतील. अनंत गीते म्हणाले माझं वय ७२ आहे, मात्र आमदारांनी गद्दारी केली म्हणून माझं वय आता २७ झालय, आज केवळ शिवसेनेवर संकट नाही तर संपूर्ण भारत देशावर संकट आहे, जगातील सर्वात मोठी सार्वभौम लोकशाही असलेला भारत देश, आपण लोकशाही मानणारे लोक आहोत, आपल्याला लोकशाही वाचवायची आहे, न्यायदेवता आपल्याला न्याय देईल हा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला.

एकदरा पुलाचे प्लॅस्टर ढासळतेय

दै.रायगड नगरी । मुरुड एकदरा पुलाची झालेली दुरवस्था छाया चित्रांत दिसत आहे. या पुलाच्या पहिल्या खांबांचा प्लॅस्टर निखळून पडला व आतील स्टिल सडलेला दिसत आहे. पुलाचे कठडे निखळून पडत आहेत. तरी बांधकाम खाते दुर्लक्ष करीत पुल मजबूत असल्याचा निर्वाळा देत आहे. योग्यवेळी लक्ष देऊन पुलाची डागडुजी करावी नाहीतर महाड सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.




मुरुड-एकदरा खाडीत एकदरा पुल सुमारे ६५ वर्षांपूर्वी बांधला आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत आहे. सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यावेळी या पुलावर रहदारी वाढत असते. एकदरा, डोंगरी, माझेरी, आगरदांडा व राजपुरी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पूर्वी या पुलाची डागडुजी केली जात असे परंतु

आज सुमारे ३० वर्षात या पुलाची डागडुजी झालेली नाही. पुर्णपणे बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे पुल ढासळत आहेत. महाड सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने पुल कोसळत आहेत. तरी बांधकाम खात्याने त्वरित लक्ष

खोपटे येथील अमेया लॉजिस्टिकमधील कलमारला आग

दै.रायगड नगरी । उरण उरण तालुक्यातील खोपटे-बांधपाडा ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या अमेया लॉजिस्टिक या गोदामात कंटेनर कलमारला आग लागण्याची दुर्घटना काल सकाळच्या सुमारास घडली आहे. या आगीत ३ कोटी रुपये किमतीचा कलमार जळून खाक झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जेएनपीए बंदरातून देश - विदेशात आयात-निर्यात होणाऱ्या मालाची साठवणूक खोपटे - बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अमेया लॉजिस्टिक नियमित होत आहे. मालानी भरलेला कंटेनर हा ट्रॅक्टरवर ठेवण्याचे काम हे गोदामातील कलमारच्या साहाय्याने केले जाते. अशा या कलमार मशगरीला शॉट सर्किटमुळे आग लागण्याची



पनवेल महानगरपालिकेचे जनसंपर्क विभागप्रमुख कांतीलाल पाडवी यांचे दुःखद निधन

दै.रायगड नगरी । पनवेल पनवेल महापालिकेच्या जनसंपर्क विभागप्रमुख कांतीलाल पाडवी (वय ५२) यांचे हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. मुळचे विहिर(तालुका अक्कलकुवा, जिल्हा धुळे) इथे राहणारे पाडवी यांची १९९४ साली प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ कोकण प्रदेश कार्यालय-३ यांच्यामार्फत तत्कालीन पनवेल एकुण २८ वर्षे सेवा केली.



नगरपरिषदेत लिपिक - टंकलेखक पदी निवड झाली होती. त्यानंतर महापालिका झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क विभाग, भांडार विभाग, सामान्य प्रशासन, कर वसुली, जनगणना, अभिलेख, सांख्यिकी, निवडणुक या विभागाच्या प्रमुखपदी काम केले होते. त्यांनी नगरपरिषद आणि पनवेल महानगरपालिकेची

सिडकोची घणसोली आणि उलवे तसेच नैना क्षेत्र येथे... अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई

दै.रायगड नगरी । पनवेल सिडकोतर्फे कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोतर्फे कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोतर्फे अनुक्रमे दि. २४, २६, २७ आणि २८ सप्टेंबर २०२२ रोजी सिडकोच्या नवी मुंबई

विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) हद्दीतील विचुंबे, उसर्ली, कोळखे आणि पालीदेवद येथे तर नवी मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील सेक्टर-२१, घणसोली आणि रायगड जिल्ह्यातील सेक्टर-२, ३ व ५, उलवे येथे अनधिकृत बांधकामे विरोधी कारवाई करण्यात आली.

पनवेलमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबीर

दै.रायगड नगरी । पनवेल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेट ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर आयोजित करण्यात आले असून या महाशिबीराच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी शिबीर रविवार दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील मोर्बे(डांगणेश्वर मंदिर),

गव्हाण (ग्रामपंचायत हॉल) आणि नरे (समिन्न गणेश उत्सव मंडळ) येथे होणार आहे. या महाशिबीरात सर्वसाधारण रोग, महिलांचे आजार, हृदयरोग, हाडांचे रोग, मधुमेह, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, हिमोग्लोबिन, बालरोग, त्वचा व गुप्तरोग तपासणी, दंतरोग तपासणी, नाक-कान-घसा, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, कॅन्सर तपासणी, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड सुद्धा या शिबीरात तयार करून देण्यात येणार आहेत. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेट ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेट भगत, सचिव परेश ठाकूर यांनी केले आहे.

उरण चारफाटा येथील हायस्मार्ट दिवे त्रयल नंतर बंद

दैनिक रायगड नगरी । उरण

गेली अनेक वर्षे उरण तालुक्यातील श्री.जीवनमुक्त स्वामी महाराज चौक उरण चारफाटा येथे लवकरच ब्युटीस्पॉट तयार होण्याच्या प्रतिके असतांना त्या ठिकाणी जनतेचा भ्रमनिरास करीत सिडकोने चौकाच्या मध्यभागी ब्युटीस्पॉट ऐवजी या चौकात चक्र लहानसा सर्कल उभारून लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी हायस्मार्ट दिवे उभे लावण्यात आले असून गेल्या महिनाभरापासून हे हायस्मार्ट दिवे बंद असल्याने हा ठेका अर्थप्रयोजनासाठी काढण्यात आला होता की काय ? असा सवाल उरणच्या जनतेला पडला असून अधिकारी आणि या कामाचे ठेकेदार मिले सूर हमारा तुम्हारा हेच गाणे गुणगुणताना दिसत आहेत.



त्यामुळे हे हायस्मार्ट दिवे सिडकोने लाखो रुपये खर्च करून उभे केले आहेत.दिवे उभे करतांना सिडकोच्या अधिकाऱ्यांनी म्हैशीच्या आधी कितलीची तयारी करून हा दिवा उभा केला असल्याने गेल्या दीड महिन्या पासून या दिवा खाली अंधारच अंधार पसरला आहे. त्यामुळे दिव्याखाली

अंधार या म्हणीची प्रचिती उरणच्या जनतेला आली आहे. लवकरात लवकर दिवे सुरु करण्यात यावे अशी मागणी जनतेतून करण्यात आली आहे.

उरण द्रोणागिरीचे कार्यकारी अभियंता एम.एम. मुंडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा विभाग सिडकोच्या अखत्यारी मधील असून द्रोणागिरी सेक्टर-४३ मध्ये येत आहे. या ठिकाणी अजूनही सिडकोकडून विद्युत पुरवठा करण्यात आलेला नाही.त्यामुळे हे दिवे हायस्मार्ट केवळ तात्पुरत्या स्वरूपात टेस्टिंग करण्यासाठी सुरु केले होते.या दिव्यांना वीजपुरवठा कोणी करायचा हा प्रश्न आज तरी अनुत्तरीत आहे.

दिव्याला वीज पुरवठा करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांबरोबर बोलणी केली.त्याच प्रमाणे ओएनजीसी प्रशासना बरोबर बोलणी केली आहे. ओएनजीसीकडून त्याच्या स्ट्रीट लाईटसाठी विजेची जोडणी आलेली आहे. लवकरच ओएनजीसी प्रशासन स्थानिक ग्रामपंचायत आणि सिडको याची संयुक्त बैठकीत हा निर्णय होणार आहे. व या चौकातील दिवाही लवकरच प्रकाशमान होईल असे अभियंता एम एम मुंडे यांनी स्पष्ट केले.

पनवेलवासीयांचे रक्षण करणारी गांवदेवी माता

दैनिक रायगड नगरी । पनवेल

सन १९४२ ते ४५ च्या कालावधित पनवेल गावात प्लेगच्या साथीने धैमान घातले होते. यावेळी प्लेगच्या साथीला धाबरून अनेकांनी पनवेल गाव सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला परंतु पनवेलच्या जाखमाता देवीवर ज्यांची अपार श्रद्धा होती असे भक्त देवीच्या मंदीर परीसरात देवाच्या कृपाछत्राखाली वास्तव्य करून राहिले त्यांच्यावर प्लेगच्या साथीचा कोणताही परीणाम झाला नाही ह्या दुष्टांतापासून जाखमाता देवीचे महात्म्य पनवेलच्या आजूबाजूच्या गावातून पोहचले. तेव्हा पासून पनवेलचे जागृत देवस्थान व पनवेलकरांचे दुष्टांपासून रक्षण करणारी जाखमाता देवी (गावदेवी)ही भक्तांची माता म्हणून हृदयस्थानी अढळ झाली.या देवीच्या मंदीरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात साजरा केला जात आहे.



देवीच्या पायावर ठेवल्याशिवाय गावाबाहेर न्यायचे नाही असा प्रघात अजूनही पनवेल गावात परंपरेने चालत आलेला पाहावयास मिळतो. नवविवाहीत दांपत्यही प्रथम देवीच्या दर्शनासाठी येण्याचा प्रघात आहे. या देवीचे चैत्र म्हणूनच निघणारी पालखी सोहळा व आश्विन म्हणूनच निघणारी नवरात्रोत्सव हे दोन उत्सव दरवर्षी मोठ्या श्रद्धेने व जल्लोषात साजरे केले जात आहेत.तसेच दर मंगळवारी व शुक्रवारी देवीची सामुदायीक आरती केली जात असते.जाखमाता देवीच्या जुन्या आख्यायिका लक्ष्मीबाई लक्ष्मण भोपी ह्यांच्याकडून त्यांनी आपल्या किसन भोपी, अरुण भोपी यांना सांगून ठेवल्या आहेत. त्यामध्ये देवीचे वाहन हे वाघ होते. व देवी वाघावर बसून तेव्हाचे पानवेल म्हणजे आजच्या पनवेल गावातून फेरफटका मारून गावाचे रक्षण करीत असे. देवीचा वाघ देवीच्या मंदीरात नित्येने येत असे. एकदा देवीचा वाघाला देवळात जाण्यास विलंब झाल्याने तो गोंधळून गेला अन् पनवेलमिथिल नानासाहेब पुराणिकांच्या घरात शिरला. वाघाला पाहून लोक धाबरले. त्यावेळी जुन्या प्रांत कार्यालयसमोर राहणार्या टी.पी.शृंगारपुरे यांनी त्यांच्याकडील बंदुकीने गोळ्या घालून ठार मारल्याचे सांगितले जाते. या देवीच्या पुरातन मंदीराचा जिर्णोधार केला गेला आहे. नवरात्री उत्सवात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पनवेलची जागृत माता अन् पनवेलकरांचे संकटापासून रक्षण करणार्या देवीचे मुळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतीहासात सापडते.नवसाला पावणारी व रोगराई पासून भक्तांचे रक्षण करणारी जाखमाता देवी असल्याची अपार श्रद्धा पनवेलवासीयांची आहे.या देवीचे पुजारी व जाखमाता मंदीराचे व्यवस्थापक देवीची पुजा-अर्चा व देविच्या मंदीराची सर्व पाहतात.त्यांचेकडून देवीबाबत भक्तांची असणारी श्रद्धा त्यांनी विशद केली.प्लेगच्या साथीपासून पनवेलकरांचे देवीचे रक्षण केल्याने देवी जागृत असल्याची श्रद्धा पनवेलवासीयांची झाल्याने त्यांनी देवीची पालखीतून मिरवणुक काढली त्या दिवसापासून देवीची दरवर्षी चैत्र म्हणूनच पालखीचा सोहळा केला जातो.या सोहळ्यात पनवेल सह आजूबाजूच्या गावातील देवीचे भक्त सहभागी होतात. सदरचा पालखी सोहळा हा रात्री ९ वाजल्यापासून सुरु केला जातो तो संपुर्ण पनवेलमधुन फिकन पहाटेपर्यंत देवळात आणण्याची प्रथा गेल्या सात ते आठ दशकापासून सुरु आहे. यावेळी देवमान किसरून भाविक पालखीच्या मिरवणुकीत भजन आरत्या व देवीचा जयजयकार करीत असतात. परंतु आता कायद्याचे बंधन या पालखी सोहळ्याला लागल्याने पालखी मध्यरात्री बारा वाजेपर्यंतच फिरवली जात आहे.

नवरात्र उत्सवात नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते.देवीला साडीचोळी नेसवीणारे व ओटी भरणारे भाविक मोठ्या प्रमाणावर असल्याचे मंदीराचे पुजारी किसन भोपी सांगतात. देवीच्या नवसात विविधता आढळून येत आहे.यामध्ये काही भक्त देवीला पाळण्याचा नवस बोलतात तर काही भक्त जन्मलेल्या मुलाचे व्द्यंग बरे होण्यासाठी साकडे घालून आपल्या आर्थिक कुवतीनुसार चांदी तांबे किंवा लाकडी अवयवांच्या प्रतिकृती देविला अर्पण करून आपले नवस फेडतात.गावात जन्माला आलेले बाळ प्रथम

पृष्ठ क्र. १ वरून...

अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई

नैना क्षेत्रातील कारवाई अंतर्गत विचुंबे, उसली व कोळखे येथील तात्पुरत्या स्वरूपातील खानवळी, भाजीपाला दुकाने, रोपवाटिका, भंगार सामानाचे दुकान आणि स्टॉल्स इ. अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. तसेच पनवेल-माथेरान मार्गावरील मौजे पालीदेवद येथील तात्पुरत्या स्वरूपातील मटण शॉप, चिकन शॉप, फुल व हारांचे स्टॉल, फळभाजांच्या हातगाड्या इ. अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.

नवी मुंबईतील कारवाई दरम्यान घणसोली येथील सेक्टर-२१ मधील सिडकोच्या मालकीच्या १२.५% योजनेकरिता राखीव असलेल्या भूखंडावरील पक्क्या विटांचे बांधकाम व वरती सिमेंट पत्राशेड असलेले दोन अनधिकृत दुकाने/गाळे निष्कासित करण्यात आले. तसेच सेक्टर-२, ३ व ५, उलवे येथील सिडकोच्या मालकीच्या भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेले अनधिकृत चिकन स्टॉल, गॅरेज, भंगार सामानाचे दुकान व इतर स्टॉल निष्कासित करण्यात आली.

वर नमूद अतिक्रमणे-अनधिकृत बांधकामे इ. सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून, सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आले होती व सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रकिया अवलंबून सदर अतिक्रमणे निष्कासित केली.

नैना क्षेत्रातील कारवाई मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नैना) विभागातील अधिकारी, सिडकोतील सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. नवी मुंबईतील कारवाई स्थानिक पोलीस कर्मचारी, सिडकोच्या मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभागातील अधिकारी, सिडकोचे पोलीस पथक, सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. नैना क्षेत्रातील कारवाईवेळी १० कामगार तैनात करण्यात येऊन १ जेसीबी आणि २ जीप या साधनांचा वापर करण्यात आला. घणसोली येथील कारवाई पार पाडतेवेळी १० कामगार तैनात करण्यात येऊन १ जेसीबी आणि ३ जीप या साधनांचा वापर करण्यात आला, तर उलवे येथील कारवाईदरम्यान १० कामगार तैनात करण्यात येऊन १ जेसीबी आणि १ जीप या साधनांचा वापर करण्यात आला.

निजामपूर विभागात शिवसेनेला मोठे खिंडार

दैनिक रायगड नगरी । माणगाव

माणगांव तालुक्यात भारतीय जनता पार्टीला परत एकदा अडे दिना आले आहेत तालुक्यात अनेक खडबडलेल्या विकास कामाना वेग मिळणार आहे तसेच तलागळातील प्रतेक युवा तरुणांना रोजगार मिळवून देणार असून माणगांव तालुक्यात भाजप पक्षाचा एक झंजावात या पुढे दिसणार आहे व माणगांव तालुका भाजप मय करणार असे संजय आप्पा ढवले यांनी निजामपुर भागाड ग्रामस्थ तसेच युवा तरुणांनी पक्ष प्रवेश करतेवेळी बोलता सांगितले.

यावेळी निजामपुर भागाड विभागातील शिवसेना पक्षातील ग्रामस्थ तसेच तरुण युवा कार्यकर्ते यानी बोलताना सांगितले की विळे - भागाड एम, आय, डी,सी असताना देखील शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले हे कुठल्याही प्रकारे स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देत नसल्याने तसेच या निजामपुर विभागात गेले अनेक वर्षे गावा गावात विकास कामे देखील झाली नसल्याने या विभागाची फार मोठी अधोगती होत असल्याचे शिवसेनेतून आम्ही भाजप पक्षात प्रवेश करत आहोत असे युवा कार्यकर्ते आदेश महाडिक यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.

यावेळी शंभर हून अधिक शिवसेनेच्या कार्यकर्त्याने मंगळ वार दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी माणगांव तालुका अध्यक्ष संजय (आप्पा) ढवले यांच्या कामाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून त्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रविंद्रजी चव्हाण यांच्या मुंबई सिंगड रायगड या निवासस्थानी जाऊन भारतीय जनता पार्टीत मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर,रायगड जिल्हा

सरचिटणीस सतीश धारप हे यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्राचे उप मुख्य मंत्री देवेन्द्रजी फडणवीस,तसेच महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण,आ.प्रशांतदादा ठाकूर साहेब हे आम्हांला नक्कीच रोजगार तसेच आमच्या विभागाचा विकास करतील असा एक विश्वास आम्हांला माणगांव तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय आप्पा ढवले यांच्या कामाच्या कार्य पद्धतीवर ठेवून आम्ही आलो आहोत असे यावेळी शिवनेतून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले युवा नेते आदेश महाडिक,



यशवंत महाडिक, संतोष महाडीक, सतिश महाडीक, दर्शन कदम, कृष्णा जाधव, विशाल महाडिक, गिरिश महाडिक, अक्षय महाडिक, मंगेश पाध्ये, गणेश महाडिक, सुदर महाडिक, संजय महाडिक, संजय मोहिते, संतोष पोळेकर, राहुल धूपकर, राजा भुवड, निरज सुतार, सागर चांदोरकर, रामदास सावंत, शशिकांत पिल्ले, कृष्णा वर्मा, पंकज सुतार, योगेश चव्हाण, धनेश जोशी, तसेच या निजापुर विभागातील अजून काही शिवसेनेचे युवा कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीत दाखल झाले असून होणार आहेत असे या पक्ष प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले.

अर्जदारतर्फे वकील अॅड.मंगल गोरे

जाहीर नोटीस

पनवेल येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सा. यांचे न्यायालयात फौ.चौ.अर्ज क्र.१०६/२०२२ ने.ता.०७/११/२०२२

चेतन गजानन गायकर

वय : २४ वर्ष, धंदा : नोकरी
रा.मु.पोयेंजे, ता.पनवेल, जि.रायगड

अर्जदार

ग्रामपंचायत अधिकारी / ग्रामसेवक

ग्रुप ग्रामपंचायत पोयेंजे

ता.पनवेल, जि.रायगड

सामनेवाला

ज्यापेक्षा अर्जदार यांची आजी कै.मुक्ताबाई रामचंद्र गायकर, यांचा मृत्यू दि.१६/११/१९९४ रोजी मु.पोयेंजे, ता.पनवेल, जि.रायगड येथे राहत्या घरी वयोवृद्ध असल्याकारणाने झालेला आहे. म्हणून अर्जदार चेतन गजानन गायकर यांनी कै.मुक्ताबाई रामचंद्र गायकर यांच्या मृत्यूच्या तारखेची नोंद होणे करिता पनवेल येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज केलेला आहे.

सदरहू कै.मुक्ताबाई रामचंद्र गायकर यांचा वर नमूद ठिकाणी मृत्यू झाला आहे किंवा कसे हे कोणास समजविण्याचे असेल तर जाहीर नाम्याच्या तारखेपासून एक महिन्याचे आत त्याने या न्यायालयात हजर होवून आपल्या हरकती कळवाव्यात आणि या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखवल्या तर सदरहू न्यायालय अर्जदार यांचेकडे लागलीच पुरावा घेवून त्यास सदरहू जन्माची नोंद करण्याचे आदेश संबंधितांना देईल.

येणेप्रमाणे ही जाहीर नोटीस आमच्या सहीनिशी व कोर्टाच्या शिक्क्यानिशी आज रोजी दि.२६/०९/२०२२ रोजी दिली.

सही / -
क.लिपीक
फौ.न्याया, पनवेल

कोर्टाचा शिक्का

सही / -
सहा.अधिक्षक
फौ.न्याया, पनवेल

अर्जदारतर्फे वकील अॅड.मंगल गोरे

जाहीर नोटीस

पनवेल येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सा. यांचे न्यायालयात फौ.चौ.अर्ज क्र.८९१/२०२२

श्रीमती.सीमा प्रकाश लाडे

वय : ६५ वर्ष, धंदा : गृहिणी
रा.देव लोक प्रभात, सी.एच.एस.,
ता.वसई, जि.पालघर

अर्जदार

पनवेल महानगरपालिका

पनवेल विभाग

ता.पनवेल, जि.रायगड

सामनेवाला

ज्यापेक्षा अर्जदार यांचे पती कै.प्रकाश यशवंत लाडे, यांचा मृत्यू दि.२०/०१/१९९३ रोजी मु.कुळबोली, ता.पनवेल, जि.रायगड येथे राहत्या घरी वयोवृद्ध असल्याकारणाने झालेला आहे. म्हणून अर्जदार सीमा प्रकाश लाडे यांनी कै.प्रकाश यशवंत लाडे यांच्या मृत्यूच्या तारखेची नोंद होणे करिता पनवेल येथील मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज केलेला आहे.

सदरहू कै.प्रकाश यशवंत लाडे यांचा वर नमूद ठिकाणी मृत्यू झाला आहे किंवा कसे हे कोणास समजविण्याचे असेल तर जाहीर नाम्याच्या तारखेपासून एक महिन्याचे आत त्याने या न्यायालयात हजर होवून आपल्या हरकती कळवाव्यात आणि या लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखवल्या तर सदरहू न्यायालय अर्जदार यांचेकडे लागलीच पुरावा घेवून त्यास सदरहू जन्माची नोंद करण्याचे आदेश संबंधितांना देईल.

येणेप्रमाणे ही जाहीर नोटीस आमच्या सहीनिशी व कोर्टाच्या शिक्क्यानिशी आज रोजी दि.२६/०९/२०२२ रोजी दिली.

सही / -
क.लिपीक
फौ.न्याया, पनवेल

कोर्टाचा शिक्का

सही / -
सहा.अधिक्षक
फौ.न्याया, पनवेल

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केला जाणार

दैनिक रायगड नगरी । पनवेल

शासनामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने दि.१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुने पनवेल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी ज्येष्ठ नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

जाहीर सूचना

या सूचनेद्वारे तमाम जनतेस सूचित करण्यात येत आहे की श्रीमती आशा बलबीरकिशन वर्मा वय वर्षे ७२ यांच्या मालकीची,गोदरेज स्काय गार्डन,प्लॉट ४३७, मेपलोअर,प्लॉट क्रमांक २८,तक्रा,पनवेल, जिल्हा रायगड सदनिकेचे ११ सप्टेंबर १९९६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत करण्यात आलेले मूळ दस्तावेज पनवेल शहर परिसरात गहाळ झाले आहेत. सदरची तक्रार २८ सप्टेंबर रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली असून तिचा तक्रार क्रमांक ०२५/२०२२ आहे. तरी सदरचे मूळ दस्तावेज कुणाला सापडल्यास त्यांनी उपरोक्त पत्त्यावर अथवा ९८४५२४४९८९ या क्रमांकाशी संपर्क साधावा.

सही / -

आशा बलबीरकिशन वर्मा

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या जाहीर नोटीशीद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिलांनी खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेली शेतजमीन मिळकत तीचे विद्यमान मालक / कब्जेदार श्री.रमेश लक्ष्मण म्होत्रे रा.चिरनेर, ता.उरण, जि.रायगड यांचेकडून कायम खरेदी करण्याचे ठरविले आहे.

जमीन मिळकतीचे वर्णन

मौजे	स.नं.	हि.नं.	क्षेत्र हे.आर.पॉ.	आकार रु.पै.
चिरनेर	२०	५	००.२५.०० पो.ख. ००.०१.८० एकूण ००.२६.८०	५.३१

वरील वर्णनाच्या शेतजमीन मिळकतीबाबत कोणत्याही इसमाचा अगर संस्थेच्या साठेकरार विक्री, गहाण, दान, लिज, बक्षिसपत्र, मृत्यूपत्र, चार्ज, फरोक, दावा, वारसाहक्क, लायसन्सी, लिन, टेनन्सी, विल, अन्नवस्त्र, पोटगी, ताबा कब्जा, हवाल, अदला बदल व येणे जाणेसाठी अथवा वहिवाटी वगैरे कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास किंवा त्याच्या खरेदीखताच्या व्यवहारास हरकत असल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थांनी आपली हरकत पुराव्यासह लेखी स्वरूपात पोस्टाने किंवा स्वतः हून हजर होवून आमचेकडे ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसात कळवावे. वरील मुदतीत कोणीही हरकत न घेतल्यास वरील मिळकतीशी कोणत्याही इसमाचा अगर संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही किंवा असल्यास तो हक्क हितसंबंध त्यांनी आमच्या अशिलांच्या लाभात सोडून दिला असून त्याची आमच्या अशिलांच्या लाभात होणाऱ्या खरेदीखतास कोणतीही हरकत नाही असे समजण्यास येवून खरेदीखताचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर मागाहून कोणत्याही हरकत घेतल्यास ती हरकत आमच्यावर अशिलांवर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी.

सही / -

अॅड.उदय प्रकाश मोकल
अ-६३, रुम नं.१०, सेक्टर-१,
जेएनपीटी कॉलनी, द्रोणागिरी
नोड, ता.उरण, जि.रायगड
मो.नं.९०८२९१९९३

माणगांवचे जागृत ग्रामदैवत आई वाकडाई

दै.रायगड नगरी । उतेखोल/माणगाव

तालुक्यातील तीन देवता माहेरवासिनी भगिनी तीन दिशेला गेल्या त्यापैकी एक गेली उतेखोल गावाला ती आई वाकडाई, दुसरी गेली पाणसईला ती सोमजाई, तर तिसरी गेली कडाप्याला ती कालकाई अशी माहिती सत्य असत्य याचा दावा न करता जाणकार सांगतात. आजही चैत्र पुन-वेला काढ्या (व्होर काठी) सजवुन त्या गावच्या देवस्थानच्या जत्रेला आवजुन नेण्याची प्रथा आहे. तालुक्यातील जागृत देवस्थानां पैकी माणगांवचे ग्रामदैवत श्री वाकडाई मंदिरा वरील हा लेख आपल्या गावच्या चालत आलेल्या प्रथा, परंपरा आणि कथा भक्तिभावाने दृष्टीकोनातून वाचकांच्या माहितीसाठी खास नवरात्र उत्सवा निमित्त लिहीला आहे.

प्रत्येक कार्याचा शुभारंभ असो, वा लग्नकार्य, नविन उद्योग, व्यवसाय, नविन वास्तुचा संकल्प वा पूर्ती असो, देवी आई वाकडाईच्या चरणी नतमस्तक होत, आशिर्वाद घेत त्याची सुरुवात करणारे माणगांवकर प्रत्येक सणात देवी दर्शनास व माथा टेकण्यासाठी उतेखोल गावच्या वेशीवरील भव्य मंदीरात मोठ्या भक्तिभावाने येतात. कोरोना संकटाचे दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होत आहे.

येत्या अश्विन शुक्ल पंचमी शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी श्री पंचाक्षर माहेर (जंगम) पौराहित्य मंडळ महाराष्ट्र, गुरुवय डॉ. श्री ब्र १०८ निलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर, गुरुवय श्री ष ब्र १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज वाळवेकर, गुरुवय ज्ञानभास्कर, गुरुवय श्री ष ब्र १०८ महादेव शिवाचार्य महाराज यांच्या मुख्य उपस्थितीत ललितपंचमी नवचंडी यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले आहे. याचा लाभ भाविकांनी अवश्य घ्यावा असे मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अमोल मोने यांचे सुपुत्र या पिढीतील युवा कार्यकर्ते चिन्मय मोने यांनी आमचेशी बोलताना सांगितले आहे.

सोनसाखळी चौरापासून सावध राहण्यासाठी पनवेल शहर पोलीसांचे जनजागृती फलक

दै.रायगड नगरी । पनवेल

सध्याच्या सणासुदीच्या दिवसामध्ये सोनसाखळी चोरट्यांचे फावते व यातूनच गुन्हेगारी वाढीस लागते हे टाळण्यासाठी व माता भगिनीना आगामी सर्व सण, उत्सव सहकुटुंब उत्साहात साजरे करता यावे या उद्देशाने पनवेल शहर पोलीसांनी शहरातील महत्वाच्या ठीक ठिकाणी जनजागृती फलक उभारले आहेत.



पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी सध्याच्या सणासुदीच्या दिवसामध्ये सोनसाखळी चोरट्यांचे फावते व यातूनच गुन्हेगारी वाढीस लागते हे टाळण्यासाठी व माता भगिनीना आगामी सर्व सण, उत्सव सहकुटुंब उत्साहात साजरे करता यावे या उद्देशाने ठीक ठिकाणी जनजागृती फलक उभारले आहेत. त्या फलकांच्या माध्यमातून सोनसाखळी चौरापासून सावध रहा, कुठेही अनुचित प्रकार घडल्यास किंवा माहिती झाल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर - ०२२-२७४५२३३३ तसेच तात्काळ फोन नंबर म्हणून ९१२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीशीद्वारे कळविण्यात येते की, ज्याअर्थी मौजे : हरियाम, ता.पनवेल, जि.रायगड येथील श्री.मेघनाथ काना घरत, श्रीमती.लिलाबाई काना घरत, श्रीमती. भिमाबाई हरिभाऊ पाटील यांचे सामाईक मालकीच्या पुढीलप्रमाणे वर्णनाची शेतजमीन मिळकती आहेत.

मिळकतीचे वर्णन

मौजे : हरियाम, ता.पनवेल, जि.रायगड येथील

सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	क्षेत्र हे.आर.पॉ.	आकार रु.पै.
५१	५	०.०७.३०	१.१९

आणि ज्याअर्थी सदर मिळकतीमध्ये श्री.मेघनाथ काना घरत, श्रीमती.लिलाबाई काना घरत, श्रीमती.भिमाबाई हरिभाऊ पाटील यांच्या सामाईक मालकीच्या असून सदर मिळकतीमध्ये त्यांचा अविभाज्य सामाईक हिस्सा आहे. तसेच सदरील मिळकती आमचे अंशिलांनी सदर श्री.मेघनाथ काना घरत, श्रीमती.भिमाबाई हरिभाऊ पाटील, श्रीमती.लिलाबाई काना घरत यांच्याकडून कायम खरेदी करण्याचे ठरविले असून त्यासंबंधी त्यांचेही व्यवहार केला आहे.

त्याअर्थी सदर मिळकतीमध्ये अगर तिचे कोणत्याही भागावर कुणाही तिन्हाईतांचे गहाण-दान, बक्षिस, फरोक्त, करारनामा, एम.ओ.यु., हक्कनामा, मनाई आदेश, वहिवाट, हिस्सा अगर त्याप्रकारचे कोणतेही हक्क-हितसंबंध निगडीत असल्यास अगर सदर व्यवहारांस कुणाचीही हरकत असल्यास अशा हितसंबंधित व्यक्ती, संस्था इत्यादींनी त्यांची लेखी हरकत जरूर त्या कागदोपत्री पुराव्यानिशी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांचे आत आमच्या खालील प्रमाणेच्या पत्यावरील कार्यालयात सादर कराव्यात.

वहित मुदतीमध्ये कुणाचीही हरकत न आल्यास सदर मिळकतीवरील श्री.मेघनाथ काना घरत, श्रीमती.लिलाबाई काना घरत, श्रीमती.भिमाबाई हरिभाऊ पाटील, यांचा मालकी हक्क हितसंबंध निवेध व बोजारहीत आहेत असे समजून आमचे अंशिल सदरचा व्यवहार पूर्ण करतील व मुदतीनंतर आलेल्या हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. हे सर्व जाहीर व्हावे.

पनवेल

सही/-

दि.२९/०९/२०२२

अॅड.किरण एम. गवते

मु.पो.नेरे, ता.पनवेल,

जि.रायगड-४१०२०६

मो.नं.८६५२०४८४५३

९३३०९२२४९२

पूर्वीच्या काळी सध्याचे गावचे खोत मोने ज्यांचे मुळ कुलदैवत मंगेशी असून ते कोकण गोवा येथुन स्थलांतरीत होऊन माणगांवला आल्याचे म्हटले जाते. त्यांच्या अनेक पिढ्या उतेखोल गावात असून त्याकाळी त्यांचे कुटुंबात अपत्य प्राप्तीसाठी व त्यांच्या दीर्घायुष्या साठी देवीला नवस केल्याने देवी प्रसन्न होऊन त्यांना सुख समाधान लाभले. त्यांनी गावात भिक्षुकी करून दिवाबतीसाठी तेलाची सोय आम्ही करू असा नवस केला होता. त्या प्रमाणे ती सेवा ते करीत असत कालांतराने माणगांव बाजारपेठेतून हे तेल आणले जायचे असेही सांगितले जाते.

देवी नदीच्या प्रवाहा सोबत वाहून आली असता तिचा दृष्टांत रावजी मढवी यांना झाल्याचे बोलले जाते. त्यांच्यामुळे आज जे मंदिर उभे आहे. त्या ठिकाणी देवी वाकडाई विराजमान झाली आहे. अशी पूर्वजांकडून पिढी दर पिढी जुनेजाणते माहिती सांगत आल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच अनंत (बुवा) थळकर यांनी आमचेशी बोलताना सांगितले. गावात दोन मतप्रवाह असले तरी बोडरे कुटुंबियांचाही पूर्वापार हक्क असून देवीच्या पूजेचा मान त्यांनाही असून अनेक वर्षे नामदेव बोडरे हे देखील पुजारी म्हणुन सेवा करीत आहेत. हाकेला धावणाऱ्या देवीचे सत्व मोठे आहे. देवीचा पाणवठा (घाड शेल) ठिकाणी पाषाणला मांजण करतात म्हणजेच शेंदूर लावला जातो, पुजारी मढवी, समेवर हे कार्य करतात. होळी, दसरा, चैत्र पौर्णिमेला हे विधी कटाक्षाने आजही केले जातात.

पूर्वीच्या काळी जंगलनिवासिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीचा महिमा अपरंपार, भक्तांच्या हाकेला धावुन येणारी वाकडाई आणि तिचे अनुभव जुनेजाणते लोक आजही सांगतात. या देवीचे मंदीर काळन्दी किनारी असून देवी वाकडाई ही मुख्यत्वे भोयी समाजाचे कुलदैवत आहे. परंतु येथील डोंगरकोळी समाजाचे मढवी व बोडरे यांना देवीची



पूजा अर्चा करण्याचा मान आहे. तसेच त्याकाळा पासून देवीचे दिवाबतीची सेवा गावचे खोत म्हणुन मोने कुटुंबियाकडे असल्याचे बोलले जाते. दरवर्षी चैत्र पुनवेला इथे मोठा उत्सव असतो. पुणे शहर तसेच इतर भागातून भोयी समाजाचे लोक इथे येऊन येथे मंदीर ट्रस्टच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या सोयीसुविधायुक्त भक्त-निवास राहतात.

पूर्वी येथे उघड्यावरच मंदिर परिसरात येऊन राहणे लागत असे. आता मात्र चांगली व्यवस्था झाली आहे. शिमगा, होलीकोत्सवात, चैत्रपौर्णिमा व नवरात्रोत्सवात देवीची खणा नारळाने ओटी भरण्यासाठी महिलांची खुपच लगबग व भाविकांची खुप गर्दी असते. नवरात्रीत देवीला मोठ्या भक्तीभावाने साज-श्रृंगार परिधान करून सजविले जाते. उतेखोलागांव व उतेखोलावाडी वरील ग्रामस्थ

एकर मिळून देवीचे सर्व सण उत्सव साजरे करतात. देवीची सर्व सेवा येथिल पुरुष पुजारी यांचे हस्ते केली जाते. तसेच याच समाजाचे बोडरे यांनाही हा पुजेचा मान आहे. अशीच प्रथा आजवर चालत आली आहे. सध्या देवीची नित्यसेवा पुजारी रजनिकांत मढवी, लक्ष्मण लांबे पाहत असून नवरात्रात देवीला नऊ माळा अर्पण करतात व याचे वैशिष्ट्य असे कि रान भेंडीची पिक्की फूले एका खाली एक अशी गुंफून ही माळ कलशावर टांगतात. अशी परंपरा अजूनही चालत आली आहे. आठवी माळ ग्रामस्थ रात्रभर जागवितात तर सातवी माळ पोलीसांची असते. पूर्वीच्या काळी पोलीस देवीच्या मंदिरात जागरणाला यायचे असे सांगितले जाते.

आता मात्र लोक वसाहती वाढत गेल्या, धावपळीच्या जीवनात या प्रथा परंपरा मध्ये बदल होत गेले. वाकडाई मंदिर परिसरात घनदाट वनराई आणि प्रचंड शांतता असायची, या ठिकाणी वनचरे फिरताना सहज दिसत. त्याकाळी देवीच्या मुर्ती समोर दोन दोन ले लकडी खांब आणि त्यावर एक आडवा भाल त्याला पितळेच्या घंटा टांगलेल्या असत. वर कौलार छप्पर आणि आत देवीचे काळ्याभोर पाषाणातील ते रूप पाहताच मनाला खूप समाधान वाटे. आपली सुख-दुःख, अडीअडचणीचे निवारणासाठी देवीला साकडे घालत व कळा लावत असत. देवीला नवस करताचा या अडचणी दूर होत असल्याचे भाविकांचे अनुभव माणगांवकर श्रद्धेने सांगतात. अस म्हण-तात काळन्दीत देवीच्या पाणवठ्या जवळ खोलवर देवीचे मुळ पाषाण आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी म्हणे एखाद्या गोरगरीबाकडे लग्नकार्या साठी जेवण बनवायला लागणारी भांडी कुंडी नसली कि देवीला साद घालताच ती नदी काठावर मिळत. अशी आख्यायिका आहे. व शुभकार्यां आटोपल्यावर ती भांडी परत त्याच ठिकाणी स्वच्छ करून ठेवत असत. परंतु कालांतराने माणसांच्या ऋध आचरणाने देवीचे हे

सत्व देखिल संपले असल्याचे जुनीजाणती म्हातारी माणस गोष्टीरूपात सांगतात. काळाचा महिमा आगाध आहे, हे जरी असले तरी ती परंपरा, त्या रुढी, संस्कृतीची साक्ष असणारे हे देवस्थान आज या ठिकाणी भव्य मंदीरात उभे राहिले आहे.

पूर्वीच्या जुन्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळेस देवीला कळा लावून प्रदीर्घ कालावधीच्या प्रतिभेनंतर देवीने उजवा कळा दिला होता. आज या ठिकाणी सुप्रसिध्द वास्तु विशारद गौरी काटे यांच्या सल्ल्यानुसार देवीचे दक्षिणात्य शैली प्रमाणे आसन व मुळ मुर्ती स्थापित करून त्यावर गोलाकार भव्य घुमट, प्रशस्त बैठक व्यवस्था अस-लेले देखणे मंदिर जे दूरवरून ही सहजी न्याहाळता येईल. तसेच काळभैरी व बापुजी या देवतांची मुख्य मंदिरास जोडून आणखी दोन घुमट असलेली मंदिरे, सुंदर रंगकाम एकांतात असलेल्या या मंदीरात येताच, दर्शन घेताच मनःशांतीचा अनुभव घेता येतो. मंदिर ट्रस्टच्या वतिने रोज सकाळ संध्याकाळी नित्य नेमाने देवीची पूजा व आरती केली जाते. उतेखोल गांवची लहान थोर मंडळी उत्साहाने हजर राहतात.

शेकाप नेते आमदार जयंत पाटील, भाजपचे आमदार तथा मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रशांतदादा ठाकुर, लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे, तत्कालिन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या माध्यमातून तसेच अनेक दानशूर मंडळी व माणगांवकर लोकप्रतिनिधी, नागरिकांनी तसेच उते-खोलागाव व वाडी ग्रामस्थांच्या लोकवर्गीतून मदत निधी व श्रमदानातून खारीचा वाटा स्वरूपात या ग्रामदैवताचे सुंदर मंदिर निर्मातीस मदतीचा हात पुढे केला आहे. ही सर्व मंडळी नेहमीच मोठ्या भक्तीभावाने देवी दर्शनासाठी येत असतात. आपण माणगांवच्या पर्यटनास आल्यास या देवीचे दर्शन प्रत्येकाने एकदा अवश्य घ्यावे, मनःप्रसन्नतेचा अनुभव मिळेल हे मात्र निश्चित.

रोहा - दिवा मेम् फेऱ्या संदर्भात खा. तटकरेंनी घेतली रेल्वे महाप्रबंधकांची भेट

दै.रायगड नगरी । रोहा

रोहा -दिवा मेम् रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यासाठी तसेच प्रवाशांना होत असलेल्या अन्य त्रासाबद्दल रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने काही दिवसांपूर्वी खा. सुनिल तटकरे तटकरे यांची भेट घेऊन प्रवाशी संदर्भात समस्या मांडल्या होत्या. खा. सुनिल तटकरे यांनी रोहा रेल्वे प्रव-शी महासंघाच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेऊन रोहा रेल्वे संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली.

यामध्ये खा. सुनिल तटकरे यांनी रोहा- दिवा दरम्यान सकाळी ६ :४५ आणि ७:३० वाजता नवीन मेम् रोहा दिवा वाढी मेम् रेल्वे चालू करण्या बाबत तसेच रोहा- दिवा रेल्वे कोरोंना काळानंतर तिकीट द्यात झालेली दरवाढ कमी करणे, नेत्रावती व इतर कोकणात जाणाऱ्या व कोकणातून येणाऱ्या जलद



गाड्यांना रोहा स्थानकात थांबा मिळावा अशी मागणी देखील केली व रोहा प्रवासी महासंघाच्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावर रेल्वे महाप्रबंधक यांनी लवकरच रोहा मधून वाढीव मेम् सेवा उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी रोहा रेल्वे प्रवासी महासंघाचे

अध्यक्ष फैसल अधिकारी, कार्याध्यक्ष उदय शेलार, उपाध्यक्ष विश्वनाथ जाधव, सचिव संकेत घोसाळकर, सहसचिव प्रमोद गायकवाड, विशेष सल्लागार गणेश मासक, खजिनदार भालचंद्र पवार, विनोद सवलंब्य करुन देण्याकरिता प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी रोहा रेल्वे प्रवासी महासंघाचे

तरुणीचा विनयभंग करून डिलिव्हरी बॉय पलायन

दै.रायगड नगरी । पनवेल

घरपोच खाद्यपदार्थ पोहचविणा-या एका नामांकित कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने खाद्यपदार्थ ग्राहकाच्या घरी दिल्यावर त्या खाद्यपदार्थाची रक्कम घेतली. त्यानंतर संबंधित घरात ही तरुणी एकटीच असल्याचा फायदा उचलत या डिलिव्हरी बॉयने चक्र तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पनवेल तालुक्यातील कोन गावानजीक असलेल्या इंडीयाबुल्स या इमारतीमध्ये आहे.

या घटनेने बाबलेली तरुणी स्वताच्या घरात पळाली. या दरम्यान तो डिलिव्हरी बॉय तेथून पसार झाला. पनवेल येथील कोन गावानजीक असलेल्या इंडीयाबुल्स या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे.

संबंधित तरुणी ही शिक्षण घेत असून तीने घडलेला प्रकार तातडीने पोलीसांना सांगितला. तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांना या प्रकरणी डिलिव्हरी बॉयचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा.गोडसे साो

अर्जदारातर्फे वकील
अॅड.अभिमन्यू हिरदार जाधव

जाहीर नोटीस

पनवेल येथील मे.दिवाणी न्यायाधिश साो.वरिष्ठ स्तर यांच्या कोर्टात दि.चौ.अर्ज क्र.१३५८/२०२२ नि.नं.७/ड ने.ता.०८/११/२०२२

१) श्रीमती.वैदेही राजन भालेकर, वय : ६४
२) श्री.देवव्रत राजन भालेकर, वय : ३६
३) कु.अपूर्व राजन भालेकर, वय : ३३
सर्व रा.राजन भालेकर, नंदिकेश्वर मंदिरच्या जवळ, ३८/सी, कामगार नगर, स.ग.बर्वे रोड, नेहरू नगर, मुंबई-४०००२४ अर्जदार विरुद्ध सामनेवाला

कोणीही नाही तमाम जनतेस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, कै.श्री.राजन रत्नाकर भालेकर, यांचे निधन दि.२४/०२/२०२२ रोजी सावला हॉस्पिटल, चेंबुर येथे झाले आहे. १) श्रीमती.वैदेही राजन भालेकर, वय : ६४, २) श्री.देवव्रत राजन भालेकर, वय : ३६, ३) कु.अपूर्व राजन भालेकर, वय : ३३, सर्व रा.राजन भालेकर, नंदिकेश्वर मंदिरच्या जवळ, ३८/सी कामगार नगर, स.ग.बर्वे रोड, नेहरू नगर, मुंबई-४०००२४ यांनी या कोर्टात मयत कै.श्री.राजन रत्नाकर भालेकर यांच्या मालकीच्या खालील वर्णनाच्या मिळकतीचे वारस दाखला मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे.

मिळकतीचे वर्णन

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील रुम नं.१०, दुसरा मजला, इंद्रायणी पी.एल.५, ओनर्स असो., पी.एल.५, बि.नं.३८, से.नं.१७, नवीन पनवेल (पु.), ता.पनवेल, जि.रायगड-४१०२०६, क्षेत्र ३३.२० चौ.फूट, विल्टअप, अश्या वर्णनाची मिळकत

कै.श्री.राजन रत्नाकर भालेकर यांच्या मृत्यूपश्चात अर्जदार हेच कायदेशीर वारसदार आहेत. सदर वारसा व्यतिरिक्त इतर कोणीही वारसदार नाहीत. सबब अर्जदार सदरचा वारस दाखला मिळवण्यासाठी अर्ज करीत आहेत. सदर वारसा व्यतिरिक्त इतर कोणाच्याही हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या न्यायालयात सादर कराव्यात. मुदतीत हरकती न आल्यास कोणत्याही हरकती नाहीत असे समजून अर्जदार यांस वारस दाखला देण्यात येईल व मागाहून येणाऱ्या कोणत्याही हरकतीचा विचार केला जाणार नाही. आज दि.२८/९/२०२२ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.

सही/-

क.लिपीक

दि.न्या.व.स्तर, पनवेल

कोर्टाचा

शिक्का

दि.न्या.व.स्तर, पनवेल

सही/-

सहा.अधिक्षक

दि.न्या.व.स्तर, पनवेल

संक्षिप्त...

कर्जत पंचायत समितीमध्ये माहिती अधिकार दिन साजरा

दै.रायगड नगरी । कर्जत

कर्जत तालुका पंचायत समितीमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकारी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कर्मचारी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पंचायत समितीच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांचे 'माहिती अधिकार' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रकाश शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मिलिंद धाटावकर, कल्पना सोनवणे आदी उपस्थित होते.

धाटावकर यांनी प्रास्ताविकात, 'माहिती अधिकार कायद्यामुळे पारदर्शक कारभार समोर येतो. नागरिकांनी या कायद्याचा योग्य कामासाठी उपयोग करावा.' आडे आवाहन केले. विजय मांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात, 'हा कायदा म्हणजे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर करताना योग्य रितीने करायला पाहिजे परंतु समजातील काही प्रवृत्ती एखाद्या अधिकाऱ्याला त्रास देण्यासाठी त्याचा गैर वापर करतात.

हे अशोभनीय आहे. काही जण आपले काम साधून घेण्यासाठी हा कायदा वापरतात तर काही जण एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्या कडून काही आर्थिक फायदा होईल काय? हे पहात असतात. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारो यांनी हा कायदा होण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले परंतु त्याचा गैरवापर व्हावा अशी त्यांची अपेक्षा नव्हती.

'काही जण एकच माहिती आपल्या अनेक स्वकीयांच्या मार्फत एकाच कर्मचाऱ्याकडून मागताना त्यामागे त्याचा के हेतू असतो हे सांगण्याची गरज नाही. तर काही जण या कायद्याच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. कोणत्याही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने या कायद्याला धाबरेपण्याचे कारण नाही. आपण जर प्रामाणिकपणे व सच्चाईने काम केल्यास त्याची माहिती देण्यासाठी भीती बाळगण्याचे कारण नाही. एखाद्या अधिकाऱ्याला टारगेट करणे हे अत्यंत चुकीचे आहे कारण तो अधिकारीही भारताचा सुज्ञ नागरिक आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.' असे स्पष्टपणे सांगितले. गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनीही कर्मचाऱ्यांना शिस्तची धडे दिले. याप्रसंगी पंचायत समिती मधील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

वाचकांना विनम्र सूचना

दै.रायगड नगरी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या विविध जाहिरातींतील भ्रमकृत्या शहानिशा करून वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादनाच्या संदर्भात वा सेवेच्या संदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची दै.रायगड नगरी कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्याची पूर्तता जाहिरातदारांकडून न झाल्यास त्याच्या परिणामाबद्दल दै.रायगड नगरी वृत्तपत्राचे मुद्रक, प्रकाशक, संपादक व मालक हे जबाबदार राहणार नाही, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.

स्वामीसमर्थ मठात आदिमाया स्वरूप स्वामींचे रूप; हजारो भक्त घेत आहेत दर्शन

दै.रायगड नगरी । पनवेल

पनवेल येथील गावदेवी पाड्यावर जागृत असा श्री स्वामी समर्थांचा मठ (मंदिर) असून गेल्या कित्येक वर्षा पासून नवरात्रीत नऊ दिवस स्वामी समर्थांना आदिमाया स्वरूप देत असून महाराष्ट्राच्या विविध भागातून स्वामी भक्त मठात आदिमाया स्वरूप स्वामी समर्थांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष मठात येत असून दर्शन घेत नतमस्तक होत आहेत.



अक्कलकोट स्वामींचा (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनरसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बर्‍याच भक्तांची श्रद्धा आहे. मी नृसिंह भान असून श्रीशैलम्बवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. संपूर्ण भारतभर भ्रमंती करून अक्कलकोट येथे

वास्तव असताना स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना गणपती, शंकर, मारुती, विठ्ठल अथवा वेगवेगळ्या देवतांच्या स्वरूपात भक्तांना दर्शन दिले. एक स्वामी भक्त देवीचा उपासक होता, त्या भक्ताला महाराजांनी आदिमाया स्वरूपात दर्शन दिल्याची स्वामी समर्थ चरित्रात नोंद आहे. पनवेल येथील गावदेवी पाड्यावर असणाऱ्या स्वामी मठात (मंदिरात) वर्षभर विविध धार्मिक उपक्रमांची रेलचेल असते. ह्या मठाचे मठाधीपती सुधाकर धरत यांचे गुरु नाना महाराज परांजपे यांनी तीस वर्षा पूर्वी मठाची (मंदिराची) स्थापना केली.

सध्या असणाऱ्या मठाच्या जागी गाईचा गोठा होता. तेथे अक्टोबर चे छोटेसे रोपटे उगवल्यावर घरत यांना तेथे स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन करण्याचे दैवी संकेत प्राप्त झाले. त्या नुसार नाना महाराज परांजपे यांनी स्वामी समर्थ पादुका आणि महाराजांच्या फोटो ची स्थापना केली. हा मठ सिमेंटच्या जंगलात असून सुद्धा कौलारू असल्याने त्याचे वेगळेपण आजपण टिकून आहे. मठात उगवलेल्या अक्टोबर रोपट्याचे आज मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे. आठ वर्षा पूर्वी स्वामी समर्थ प्राप्त दिनाच्या आधल्या रात्री अक्टोबराच्या खोडावर स्वामी समर्थांच्या पादुका आपोआप उमटल्या. त्याचे दर्शन घेण्याकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त मंडळी येत असतात. आता पर्यंत या मठात महाराजांच्या हजारो भक्तांचे संकट दूर केल्याने येथे दिवस भर भक्तांचा वावर असतो. विशेष करून महाराजांच्या तसबिरीला नवरात्रीत नऊ दिवस निरनिराळ्या नऊ रंगाच्या वस्त्रा मध्ये आदिमाया स्वरूप दिले जाते. विविध अलंकाराने सजवले जाते. आदिमाया स्वरूप येव्हादे तेजोमय असते कि कित्येक स्वामी समर्थ भक्तांना मोबाईल मध्ये फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही.

महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यांतर्गत नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी सिडकोची विशेष मोहीम

दै.रायगड नगरी । नवी मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या विशेष मोहिमे अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यात असून, या कालावधीत शासनाने अधिसूचित केलेल्या सिडको महामंडळाशी संबंधित सेवांपैकी मालमत्ता हस्तांतरण नोंदणी आणि नवीन नळ जोडणी सेवांसंदर्भातील नागरिकांच्या अर्जांचा निपटारा करण्याचे निर्देश डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय

संचालक, सिडको यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने या अर्जांचा निपटारा करण्यासाठी सिडकोच्या सर्व नोडल कार्यालयांमध्ये १ ऑक्टोबर २०२२ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडाअंतर्गत विविध विभाग आणि सेवांशी संबंधित, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा व्हावा या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत आपले सरकारी, नागरी सेवा केंद्र आणि इतर वेब पोर्टलवरील १० सप्टेंबर, २०२२ पर्यंतच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे.

याचबरोबर डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको महामंडळाशी संबंधित मालमत्ता नोंदणी आणि नवीन नळ जोडणी संबंधित नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा नोडल कार्यालयांमध्ये तातडीने करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन मालमत्ता नोंदणी आणि नवीन नळ जोडणी संबंधी आपल्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

एनएमएमटी बसला आग

दै.रायगड नगरी । पनवेल

खारघर रेल्वे स्थानकावरून तळोजा येथे जाणाऱ्या एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना बुधवार रात्री ९ च्या सुमारास घडली. बसचालकाने वेळीच प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली.

खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा फेज २ मार्गावर एनएमएमटी बसेस धावतात. बुधवार रात्री ९ च्या सुमारास ४५ क्रमांकाची बस खारघर स्थानकावरून प्रवाशी घेऊन जात असताना तळोजा भुयारी मार्ग पार केल्यावर बसमधून धूर येत असल्याचे बसचालकाच्या



विवाहितेचा छळ करून तिला पेटवून देणाऱ्या क्रूरकर्मा नराधम नवरा आणि सासूला जन्मठेप

दै.रायगड नगरी । पनवेल

पनवेल तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या कासारभट येथे २०१५ साली विवाहितेचा छळ करून तिला जाळून मारण्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी या कामी गुन्हा रजिस्टर नं. १५३/२१५ भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०४ ब, ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून विवाहितेचा पती, सासू व इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. या गुन्हाची सविस्तर हकीकत अशी की, पेण तालुक्यातील रावे येथे राहणारी ज्योती हिरामण टावरी हिचा विवाह पनवेल तालुक्यातील कासारभट येथील निलेश म्हात्रे यांच्याबरोबर ०२ मे २०१५ रोजी झाला होता. लग्न झाल्यावर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. आणि त्यांनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. नवरा, सासू, सासरे व नंदावा यांनी तिचा अमानुष छळ करण्यास सुरुवात केली. ज्योतीचा पती निलेश हा पलॅट घेण्यासाठी हुंडा म्हणून माहेरून पैसे आणण्यास वेळोवेळी सांगून तो तिचा मानसिक छळ करीत होता. लग्न झाल्यापासून

निलेश ज्योतीबरोबर कधीही व्यवस्थित वागला नाही, त्यातच ज्योती आपल्या मागण्या पूर्ण करीत नसल्याने २० ऑक्टोबर, २०१५ रोजी निलेश यांनी त्यांच्या घरातील किचनमध्ये तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले व दरजाची कडी लावून तो पत्नार झाला. हा प्रकार गावात समजल्यावर ज्योतीचे वडील हिरामण टावरी घटनास्थळी आले व त्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती देवून ज्योतीच्या पती तसेच इतरांविरुधात सदर गुन्हाची तक्रार दिली. याचवेळी पोलिसांनी आरोपींविरुधात गुन्हा दाखल करून दोषारोप ठेवला. सात वर्षांनंतर न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वाय. एस. भोपी यांनी एकूण बारा साक्षीदार तपासले व जोरदार युक्तीवाद केला. आरोपी पक्षातर्फे वकील अरविंद चामले, एम. एम. गुंजाळ, इंद्रजीत भोसले यांनी काम पाहिले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद एकूण मे. न्यायालयाने क्रूरकर्मा नराधमाना अखेर कठोर शिक्षा सुनावली. पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. डी. वडणे यांनी आरोपी पती निलेश रामकृष्ण म्हात्रे, सासू मालती रामकृष्ण म्हात्रे

यांना दोषी ठरवून ज्योतीचा अमानुष छळ व खून केल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याचप्रमाणे दोघांना ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. हुंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून फिर्दादी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणाऱ्या खटल्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर न्यायदेवतेने योग्य निकाल देऊन आणि आणि पोलिस प्रशासनाने केलेल्या योग्य तपास यंत्रणेमुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे ज्योतीला खरोखरच न्याय मिळाला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांतून बोलले जाते.

सदर खटल्या कामी सरकारी वकील सी.वाय. पाटील, तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, तपासिक अधिकारी दिलीप राव, पोलीस हवालदार सुनील केदार, पोलीस नाईक विवेक म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हुंडाबळी आणि खून अशा घटना सतत वाढत असल्याने न्यायालयाच्या या निकालाने समाजासाठी हा इशारा उरणार असल्याचे बोलले जात आहे.

एस टी आगार आपल्या दारी, शाळेत जाऊन दिले मासिक पास

दै.रायगड नगरी । कर्जत

दोन वर्षांनी सुरू झालेल्या नेरळ - कळंब एस टी मुळे त्या परिसरातील शाळा - कनिष्ठ महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनींची चांगलीच सोय झाली आहे. १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेतून मोफत पास दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जातात. हे पास कर्जत आगारात येऊन काढणे खर्चिक व वेळेचा अपव्यय होणारे असल्याने आगार व्यवस्थापकांनी शेट शाळेत जाऊन २२१ विद्यार्थ्यांना पास देऊन सामाजिक बांधिलकीची जपणूक केली.



दोन वर्षे कोविडच्या संकटामुळे शाळा व महाविद्यालये बंद होत्या मात्र ऑन लाईन शिक्षण सुरू होते. आता निर्बंध नसल्याने शाळा व महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जाण्या - येण्या साठी एसटी बस परवडने त्यातच १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत पास योजना आहे तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात मासिक पास मिळतो.

हे पास विद्यार्थ्यांना विना प्रयास मिळावेत म्हणून कर्जतचे आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी आपल्या बरोबर विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद खरे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अशोक पवार, यांच्या सह नेरळ - कळंब मार्गावरील पोशिर येथील श्रमजीवी विद्या मंदिर मध्ये गेले. तेथे सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोईर होते. त्यांनी ६२ विद्यार्थ्यांना मासिक पास दिले. तसेच अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून १५९ विद्यार्थिनींना मोफत पास दिले. असे एकूण २२१ मासिक पास दिले. या उपक्रमातून त्यांनी

सामाजिक बांधिलकी जपली आहे. या परिसरातील एस टी सेवा रस्त्याच्या कामामुळे बंद होती. दिनेश भोईर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून एस टी सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले तसेच त्या परिसरातील गोरख शेप, प्रकाश तरे, प्रवीण मोरो यांनीही या मार्गावरील एस टी सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. २२ सप्टेंबरला याभागात एस टी सेवा सुरू झाली आणि अवघ्या पाचच दिवसात आगार व्यवस्थापक यादव यांनी शाळेत जाऊन मासिक पास दिल्याने विद्यार्थ्यांना जाण्या - येण्याची चांगली सोय झाली.

मांदाटणे येथे लम्पी रोगाचे १००% लसीकरण पूर्ण

दै.रायगड नगरी । म्हसळा

म्हसळा तालुक्यातील गुप ग्रामपंचायत मांदाटणे सरपंच चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती म्हसळा पशुधन विकास अधिकारी (वि) डॉ.किशोर सगर, म्हसळा तहसील खामगाव मंडळ अधिकारी सलीम शहा, मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना श्रीवर्धन डॉ.ए.ए.कांबळे, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय डॉ.प्रशांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत मांदाटणे पंचक्रोशीतील भारत देशामध्ये लम्पी आजाराने ग्रस्त पशु यांचे संरक्षण करण्यासाठी व कोणत्याही प्रकारचे लम्पी रोगाची लागण होऊ नये म्हणून सर्व गुरांना लसीकरण करण्यात आले. तसेच या आजाराबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांची आमदार जयंत पाटील यांच्यासोबत बैठक

दै.रायगड नगरी । पनवेल

२३ गावांमध्ये येऊ घातलेल्या नैना प्रकल्प विरोधात शेतकऱ्यांची एकजूट कायम होत चालली आहे. या नैनाला शेतकऱ्यांमधून कायम विरोध केला जात आहे. नैनाला विरोध करण्यासाठी या पुढे शेतकरी मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांची पनवेल येथील शेकाप कार्यालयात आमदार जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. नैना हटाव, शेतकरी बचाव अशी मोहीम सर्वत्र राबवली जात आहे. पनवेल परिसरात नैना विरोधी शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने जनजागृती केली जात आहे. सिडको रुपी नैना ही तालुक्यातील

बांधकामे तोडण्यासाठी येते, त्याला नैना विरोधी शेतकरी उत्कर्ष समिती प्रखर विरोध करत त्यांना मागरी पाठवत आहे. २८ सप्टेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल येथील कार्यालयात शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. व पुढील मोहीम ठरवण्यात आली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी नैनाविरोधातली आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, सर्व शेतकऱ्यांनी व सर्व गावांनी एकत्र येणे गरजेचे असून नैनाला विरोध करावाच आहे. आमच्या जमिनी आमही विकसित करू असा पवित्र शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.



श्रीवर्धन मधील शिवसैनिकांची दसरा मेळाव्याची तयारी सुरू माथेरानमध्ये ई -रिक्षा सुरू करण्यासाठी परवानगी प्राप्त

दै.रायगड नगरी । दिघी

उच्च न्यायालयाने उद्भव ठाकरे यांना शिवतीर्थावर सभा घेण्याचे परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला जाण्याची जय्यत तयारी सुरू आहे.

युवा सेना येणाऱ्या प्रत्येक संकटांना सक्षमपणे तोंड देण्यास तयार आहे. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक पक्षाशी बांधील आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक शिवसैनिक जिद्दीने उद्भव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आपण सर्व शक्तिनिशी शिवतीर्थावर जाणार आहोत. शिवसैनिक हा शिवसेनेचा कणा आहे. शिवसैनिक कधी कुणाच्या समोर झुकत ना- हीत. आपण सर्वजण आपल्या पक्षाशी आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ आहोत. दसरा मेळावा हा एकनिष्ठ शिवसैनिकांचा मेळावा आहे. असे अतुल चौगुले यांनी सांगितले. सदरच्या बैठकीला युवासेना श्रीवर्धन अध्यक्ष शिवराज चाफेकर, प्रथमेश बारे, प्रसाद बारे त्यासोबत शिवसैनिक उपस्थित होते.

युवा सेना उपजिल्हा अधिकारी अतुल चौगुले यांच्या कार्यालयात दसरा मेळाव्या संदर्भात ग्रामीण भागातील शिवसैनिकांशी संवाद साधला गेला. सदरप्रसंगी अतुल चौगुले म्हणाले शिवतीर्थ शिवसैनिकांचे आहे. हिंदूधर्म सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक दशकांची दसरा मेळाव्याची परंपरा निर्माण केलेली आहे. माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि

दै.रायगड नगरी । माथेरान

माथेरान मध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा निवृत्त शिक्षक सुनील शिंदे यांनी मागील दहा वर्षांपासून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून अखेरसर्व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्यानुसार इथली एकंदरीत भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रायोगिक तत्वावर ई रिक्षा सुरू करण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.१२ मे रोजी माथेरानला ई-रिक्षा सुरू करण्यासाठीचा ऐतिहासिक निर्णय दिला.

ई रिक्षाचे फायदे तोटे व येथे कोणत्या कंपनीची ई-रिक्षा सक्षम पणे चालू शकेल याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाकडे तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टची विनंती केली होती ती कोर्टाने मान्य केली होती.त्यानुसार माथेरान येथे वाहनबंदी असल्याने



मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (MMR) व प्रादेशिक परिवह (RTO) चे सचिव यांनी ७ ई-रिक्षा सुरू प्रायोगिक तत्वावर करण्यासाठी माथेरान पालिकेला परवानगी देण्यात आली आहे. सनियंत्रण

समितीने १५ ऑक्टोबर पूर्वी रिक्षा सुरू करण्याचे आदेश नगरपालिकेस दिले असल्याने ठळक च्या परवानगीने ही संपूर्ण प्रक्रिया सहजरित्या शक्य होणार आहे.

ई - रिक्षा सुरू करण्याच्या दृष्टीने परिवहन खात्याची परवानगी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ई रिक्षा सुरू करण्यासाठी दिलेल्या आदेशाची पूर्तता करणे नगरपालिकेस शक्य होणार आहे श्रमिक रिक्षा संघटना गेल्या दहा वर्षांपासून हात रिक्षा चालकांनी या अमान्य प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी संघर्ष करीत आहे.यामुळेच ई- रिक्षामुळे येथील हात रिक्षा चालकांना आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची नक्कीच संधी मिळेल. शकील पटेल -अध्यक्ष श्रमिक रिक्षा संघटना